

21st April, 2025

The Secretary
BSE Ltd.
Corporate Relationship Dept.,
14th floor, P. J. Tower,
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001
Stock Code – 500331

The Secretary
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E),
Mumbai - 400 051
Stock Code - PIDILITIND

Dear Sir,

Sub: Advertisement - Notice of Postal Ballot

Please find enclosed herewith the newspaper advertisement for the Postal Ballot Notice published in the following newspapers:

- 'Business Standard' (English) – All India edition and
- 'Sakal' (Marathi) – Mumbai Edition

This is for your information and records.

Thanking You,

Yours faithfully,
For Pidilite Industries Limited

Manisha Shetty
Company Secretary

Encl as above

Regd. Office
Regent Chambers, 7th Floor
Jamnalal Bajaj Marg
208 Nariman Point
Mumbai 400 021

Pidilite Industries Limited
Corporate Office
Ramkrishna Mandir Road
Andheri - E, Mumbai 400059, India

T + 91 22 2835 7000
2835 7952 / 2835 7365
F +91 22 2830 4482
www.pidilite.com
CIN:L24100MH1969PLC014336



PIDILITE INDUSTRIES LIMITED
Regd. Office: Regent Chambers, 7th floor, Jammalal Bajaj Marg, 208, Nariman Point, Mumbai 400 021
Tel: +91-22-68837000 • Email: investor.relations@pidilite.co.in
Website: www.pidilite.com • CIN: L24100MH1969PLC014336

NOTICE OF POSTAL BALLOT
NOTICE is hereby given pursuant to the provisions of Sections 108 and 110, and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), General Circulars No. 14/2020 dated April 8, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 20/2020 dated May 5, 2020, No. 22/2020 dated June 15, 2020, No. 33/2020 dated September 28, 2020, No. 39/2020 dated December 31, 2020, No. 10/2021 dated June 23, 2021, No. 20/2021 dated December 8, 2021, No. 3/2022 dated May 5, 2022, No. 11/2022 dated December 28, 2022, No. 9/2023 dated September 25, 2023 and No. 9/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), Secretarial Standard-2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "LODR Regulations") and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the following four Resolutions are proposed to be passed as Ordinary Resolutions for approval of the Members of Pidilite Industries Limited (the Company) through Postal Ballot by voting through electronic means ("remote e-voting") only:

- Appointment of Shri Bharat Puri (DIN: 02173566) as a Non-Executive and Non-Independent Director of the Company.
- Change in designation of Shri Sudhanshu Vats (DIN: 05234702) from Managing Director Designate to Managing Director of the Company.
- Change in designation of Shri Kavinder Singh (DIN: 06994031) from Joint Managing Director Designate to Joint Managing Director of the Company.
- Appointment of Ms. Jessica Apurva Parekh to the Office or Place of Profit.

In accordance with the MCA Circulars, the notice of postal ballot along with the explanatory statement ("Postal Ballot Notice") has been sent via electronic mode on Monday, 21st April, 2025, to all those Members whose names appear in the Register of Members/List of Beneficial Owners as on Friday, 11th April, 2025 ("Cut-off Date") and whose e-mail address are registered with the Company/Depositories.
The Postal Ballot Notice can also be accessed on the website of the Company at www.pidilite.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and The National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com, and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.
In accordance with the provisions of the MCA Circulars, the Members can vote only through the Remote E-voting process. Accordingly, the Company has engaged the services of NSDL for providing e-voting facility to the Members to cast their votes electronically. Further, physical copy of the Postal Ballot Notice along with Postal Ballot forms and pre-paid business envelope is not being sent to Members.
Members may refer to the detailed procedure and instructions for Remote E-voting provided as part of the Postal Ballot Notice. The e-voting period is as follows:

Commencement of Remote E-voting	Tuesday, 22 nd April, 2025 from 9:00 a.m. (IST)
Conclusion of Remote E-voting	Wednesday, 21 st May, 2025 at 5:00 p.m. (IST)

Members are requested to note that Remote E-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST) on Wednesday, 21st May, 2025 and the facility shall be disabled by NSDL thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.
A person whose name appears in the Register of Members/List of Beneficial Owners as on the Cut-Off Date shall only be entitled to avail the facility of Remote E-voting and vote electronically. Voting Rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of the Members as on the Cut-off Date. A person who is not a Member as on the Cut-off Date should treat the Postal Ballot Notice for information purposes only.
Members who have not registered their email address are requested to register the same in respect of shares held in demat mode with the concerned Depository Participant and in respect of shares held in physical mode, by writing to MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited), the Registrar and Transfer Agent of the Company, by post to C - 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083 or raise a query only through their website www.in.mpms.mufg.com under the Menu Item 'Investor Services - Service Request'.
Instructions on the process of Remote E-voting, including the manner in which Members holding shares in physical mode or who have not registered their email address can cast their vote are provided as part of the Postal Ballot Notice.
The Board of Directors at its meeting held on 1st April, 2025, appointed Shri P N Parikh, Practicing Company Secretary (Membership No. FCS 327 CP No. 1228) or failing him, Shri. Mitesh Dhabliwala (Membership No. FCS 8331 CP No. 9511) or failing him, Smt. Sarvari Shah (Membership No. FCS 9697 CP No. 11717) as the scrutinizer (the "Scrutinizer") for conducting the Postal Ballot through voting by electronic means ("remote e-voting") process in a fair and transparent manner.
The Scrutinizer will submit the report to the Chairman after the completion of scrutiny, and the result of the voting by postal ballot through the Remote E-voting process will be announced by the Chairman or any other person authorised by him, on or before Friday, 23rd May, 2025 and Results alongwith Scrutinizer Report will also be displayed on the website of the Company at www.pidilite.com, besides being communicated to the Stock Exchanges, Depositories and the Registrar and Share Transfer Agent.
In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or contact NSDL, 4th Floor, A-Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 or call at 022- 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager - NSDL or Mr. Amit Vishal, Deputy Vice President - NSDL at evoting@nsdl.com.

By Order of the Board of Directors
For Pidilite Industries Limited

Sd/-
Manisha Shetty
Company Secretary

Place : Mumbai
Date : 21st April, 2025

RBI'S DRAFT GOLD LOAN NORMS


ANUPREKSHA JAIN
Mumbai, 20 April

Banks and non-banking financial companies (NBFCs) may incur higher compliance costs if the Reserve Bank of India's (RBI's) draft guidelines on gold loans are implemented in their current form, said banking officials and experts.

According to the draft guidelines, banks and NBFCs need to adopt standardised documentation across all branches. Moreover, gold financiers have to establish proper collection and calculation methods, preventing any deviation.

"Currently, the cost of collection, documentation, and calculation as far as gold loans are concerned is around 2 per cent. If the guidelines are implemented as they are, the cost will increase to 4-5 per cent," said an executive at a large gold loan NBFC.

He added that branches would have to step up the process of standardisation, which would increase



NEW GUIDELINES

- Banks, NBFCs need to adopt standardised documentation across all branches
- Gold financiers have to establish proper collection and calculation methods, preventing any deviation
- After guidelines are implemented, cost of collection, documentation, and calculation will increase from 2% to 4-5%
- Lenders will have to appoint qualified assayers, for valuation of the gold collateral
- Fitch Ratings had said the RBI's draft proposals could increase operational complexity

the cost of processing gold loans.

According to the draft guidelines, lenders will have to ensure that a standardised procedure is put in place to assay the purity of gold collateral and its weight (gross as well as net). This procedure will need to be adopted uniformly across all branches of the lender.

Further, lenders will have to appoint

qualified assayers, who do not have any negative records in the past, for valuation of the gold collateral.

Lenders will need to ensure that there are no deviations in the method/process for assaying and certifying purity and calculating net weight of the gold at the time of sanction of loan and at the time of return of the collateral or

Musk 'looks forward' to visiting India later this year

Tesla and SpaceX CEO Elon Musk on Saturday said he was looking forward to visiting India later this year. The tech billionaire's remarks came a day after he and Prime Minister Narendra Modi spoke and discussed the immense potential for collaboration in technology and innovation. "It was an honour to speak with PM Modi. I am looking forward to visiting India later this year!" Musk said in a post on X. After their talk on Friday, Modi took to X and said: "India remains committed to advancing our partnerships with the US in these domains."

PTI

Weekend update

ICICI Bank's Q4 profit up 18% at ₹12,630 crore

ICICI Bank's standalone net profit rose 18 per cent year-on-year (Y-o-Y) to ₹12,630 crore for the quarter ended March for the financial year 2024-25 (Q4FY25) on the back of healthy treasury gains and rise in fee income. Treasury gains were ₹239 crore during the period, compared to a loss of ₹281 crore in Q4FY24. On a consolidated basis, the bank's net profit grew 15.7 per cent to ₹13,502 in Q4FY25 from ₹11,672 crore in Q4FY24.

BS REPORTER

HDFC Bank's net up 7% on lower provisions

HDFC Bank, the country's largest private-sector lender, reported a 6.7 per cent year-on-year (Y-o-Y) jump in standalone profit to ₹17,616 crore in Q4FY25, aided by healthy growth in net interest income (NII) and lower provisions. On a sequential basis, net profit was up 5.3 per cent Y-o-Y. Its NII was up over 10 per cent Y-o-Y to ₹32,065.8 crore in the quarter, despite advances growing in low teens. Other income of the bank stood at ₹12,003 crore. The bank reported a net interest margin (NIM) of 3.54 per cent on total assets, and a 3.73 per cent on earning assets. Its operating profit was down 9.4 per cent Y-o-Y to ₹26,537 crore in Q4FY25, compared to ₹29,274 crore in the corresponding period last year.

BS REPORTER

▶ FROM PAGE 1

In FY25, India's exports to US surged 11%

"Narrowing the trade deficit could be one of the outcomes of the BTA. Both countries aim to increase bilateral trade to \$500 billion by 2030, which could boost exports," one of the government officials told *Business Standard*.

In FY25, India's trade surplus with the US widened to \$41 billion. India is also expected to ramp up imports of crude oil and liquefied natural gas (LNG) from the US. An industry official said that there may be an incentive to import more from the US, according to the latest regulation released by the White House earlier this month, which states that the import tariffs would be applicable only to the 'non-US' content of a product.

"This means that the import duty will be calculated based on the share of non-US components in the final product," the official said. "This could benefit sectors like plastics, where polymers sourced from the US would incur lower tariffs. Similarly, in the gems and jewellery sector, importing gold could offer a cost advantage."

However, an exporter will be able to take a call, depending on the final calculation that will be influenced by the difference in the price of the raw material or the final gain on the import duty front when the finished goods are exported, the official added.

Furthermore, India is looking to diversify its trade exposure by expanding into new markets globally.

TCS trend may cramp Tata Sons' plans

In comparison, the listed Tata group companies are expected to report combined net profits of around ₹89,000 crore in FY25, down 10 per cent year-on-year.

According to analysts, a slowdown in TCS' earnings is likely to affect the finances of Tata Sons and its ability to fund new ventures such as electronic manufacturing, semiconductors and e-commerce.

Tata Sons is the promoter and holding company of most of the Tata group companies. "The earnings slowdown

in the IT industry will create financial headwinds for quite a few promoters in India, given the sheer amount of dividend payouts by the IT companies in recent years. This is especially true for Tata Sons, which has used the dividend and share buyback proceeds from TCS to make large investments in new ventures in recent years besides funding losses of other companies," said an analyst.

In the last eight years (since FY18), TCS has paid nearly 100 per cent of its annual net profits to share-

holders either as equity dividend or share buyback. In all, the software major has cumulatively paid around ₹2.96 trillion to its shareholders since FY08.

Nearly 72 per cent of the proceeds, or ₹2.13 trillion, accrued to Tata Sons.

The proceeds of Tata Sons from TCS by way of dividend and share buyback accounted for nearly 92 per cent of Tata Sons' operating income during the FY17- FY24 period. Tata Sons is yet to publish its accounts for FY25 while TCS has published its

annual accounts for the financial year.

There has been a slowdown in dividend/share buyback payout by TCS in recent years, which is in line with slowdown in its earnings growth. Its payout to shareholders in FY25 was down 5.4 per cent to ₹44,888 crore from ₹47,467 crore a year earlier.

And in the last three years, the payout by TCS has had a compound annual growth rate (CAGR) of just 5.8 per cent, slowing from a CAGR of 9.8 per cent during the FY19- FY22 period.

Gensol episode brings to light importance of Board

Several startups have been in the news for their misadventures, which often stem from a valuation mania, pressure from investors, and unethical practices by founders.

"There is a tendency to romanticise startup founders and dilute scrutiny in the name of 'vision.' A board's role is not to cheerlead but to challenge," Chandwani added. Experts opine that regulators and policy action also need to evolve due to the social media impact and the financial influencers getting paid for endorsements.

Meanwhile, the Gensol episode brings to light again the loose ends of vigilance in corporate governance that are required to be tightened by Sebi, the MCA, and other authorities.

"Whistleblower policies have to be made more stringent and protective in nature so that the same can instill confidence in employees and stakeholders without having to wait till the last minute," said Amit Kumar Nag, Partner, AQUILAW.

One of the key lessons from the Gensol saga is the importance in maintaining a clear demarcation between the interests of the promoters and the company, especially where financial transactions or operational decisions may benefit related entities.

"This case brings into sharp focus the fiduciary responsibilities of the Board, particularly independent directors, in overseeing the conduct of management and ensuring adherence to governance norms," said Rajesh Sivaswamy, senior partner, King Stubb & Kasiva, Advocates and Attorneys.



50 years of purpose over influence.

50 Years of Insight

Tiruppur's mills spin into overdrive as tariff clock ticks

Just months ago, during the latter part of 2023-24, he had warned about the closure of around 500 units under his association post-pandemic.

"The 90-day deferment of the tariffs worked in our favour — buyers are clearing old orders, and the new divisions are breathing fresh life into the industry. Everyone is in expansion mode, investing in new units and upgrading existing ones. We expect a 15 per cent rise in exports this financial year," said K M Subramanian, president of the Tiruppur Exporters' Association.

"If Trump's tariffs on competing countries stay at these levels, India will be the more cost-effective option for US

buyers. Buying agents are saying they can't keep up with the flow of orders," he added.

Last year, Tiruppur's clients included global names like Primark, Tesco, Next, Marks & Spencer, Walmart, Tommy Hilfiger, Warner Bros. Discovery Global Consumer Products, Gap, Carter's, DUNS Sweden, Target, and Woolworths. Most of these brands have now placed additional orders.

"Existing US buyers are rerouting their order enquiries from China to Tiruppur. Cotton garments have already started shifting here as we remain competitive. The only hurdle is that Chinese prices are around 15 per cent lower,

mainly due to cheaper raw material costs like polyester. Buyers are also pushing for deliveries within the 90-day tariff window. For Tiruppur, the outlook is bright; much depends on how much of the diverted orders we can hold on to once the pause ends," said Elangovan Viswanathan, president of the Buying Agents Association and managing director of SNQS Internationals.

Tiruppur's exports touched a record ₹40,000 crore in 2024-25 after falling 11 per cent to ₹30,690 crore the previous year due to the Ukraine conflict and supply chain disruptions. The US accounts for about 35 per cent of India's

knitwear exports, followed by the European Union with 29 per cent, of a total of ₹56,000 crore in 2023-24. In the US, 97 per cent of garments sold are imported.

According to Sanjay K Jain, chairman of the ICC National Textile Committee, India has a strong opening in categories like made-up articles, jerseys, and blankets, where China still leads. "Tiruppur's rebound comes at a time when Bangladesh's textile hub, Chattogram, is seeing wide-spread closures, with only 350 of 611 registered units still operating and over 54 units shutting down in the past six months. Analysts caution, however, that Tiruppur's

exporters should tread carefully despite the upbeat mood.

"These first 90 days will shape the new global value chain. We must move swiftly to make the most of this window," said trade policy analyst S Chandrasekaran. He warned that, given US access to raw cotton and the growing use of automation, American players could soon turn to robotic or sewbot stitching in the future, leveraging artificial intelligence.

For now, textile, tariff, Trump, and Tiruppur are in lockstep, rekindling the old glory of India's knitwear capital.

Series concludes

सकाळ

संमिश्र

मुंबई, सोमवार, २१ एप्रिल २०२५

6

पान १ वरून

सरकारी धोरणांतही बदल हवा : अॅड. कोकाटे

कृषिमंत्री अॅड. कोकाटे म्हणाले, “परवडत नसलेली शेती, त्यातून तयार होणारी उदासिन्ता, त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या, दुसऱ्या बाजूला कृषी खात्यात नसलेली कार्यक्षमता, अशा अनेक बाबी शेतमीमधील समस्यांना जबाबदार आहेत. राज्यातील शेतकरी मेहनती आहेत. परंतु, त्याला उत्पादनाची हमीच नाही. शेतमीमध्ये भांडवली गुंतवणूक नसल्यामुळे शेतकऱ्याला शेतकऱ्याला गरजेनुसार फायदा देणारे व सुरलभ ठरणारे सरकारी धोरण हवे आहे. त्यामुळेच मी ‘पंतुळा’च्या धर्तीवर दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली नवी योजना आणण्यासाठी मुख्यमंत्री व

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करतो आहे..”

शेतमीमध्ये विविध संकटे येत असली तरी थांबून चालणार नाही. शेतोला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राच्या माध्यमातून बदलू, असा संकल्प अॅड. कोकाटे यांनी बोलून दाखविला. ते म्हणाले, “उपमुख्यमंत्रां अजित पवार यांनी स्वतः मला बारामतीमधील ‘एआय’ तंत्राचे प्रयोग दाखविले आहेत. शेतोला गरजेनुसार पाणी, निविद्या देणारे हे तंत्र आहे. या तंत्राच्या वापरातून उत्पादनखर्च कमी करून गुणवत्तेसह उत्पादकता वाढ शक्य आहे..”

दोन लाख नव्या सोसायट्या काढणार!
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, “२०४७ मध्ये

‘एआय’ची गंगा दारात आणली!

‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार म्हणाले, “समाजाला उपयुक्त ठरणारे उपक्रम राबविण्याचा आमच्या समूहाचा प्रयत्न आहे. शेती, पाण्यासारख्या विषयावर राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकोप्याने काम केले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मात्र लोकांनी काय करावे यापेक्षा आम्ही काय करायला हवे, याचा विचार मी सतत करतो. त्यातूनच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्र आणण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. त्यासाठी बारामतीच्या अग्नीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने स्वतःचा पैसा, परिश्रम गुंतवून एआय तंत्र यशस्वीपणे राज्यात आणले आहे. त्याला मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ यांसारख्या जगप्रसिद्धात संस्थांची साथ मिळाली. ‘एआय’ तंत्रज्ञान सर्व पिकांमध्ये देशभर नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ‘एआय’च्या रूपाने समृद्धीची गंगा आम्ही दाराशी आणली असून त्याचा वापर झाल्यास मला समाधान मिळेल..”

विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आधी ग्रामीण भारत व शेती समृद्ध झाली पाहिजे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. त्यामुळेच केंद्रीय

सहकार मंत्रालयाने शेती व गाव समृद्धीसाठी देशातील विविध कार्यकारी सोसायट्या मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे..” देशात गावपातळीवर एक लाख

सोसायट्या असून, दोन लाख नव्याने तयार होणार आहेत. कर्जवाटपाशिवाय २५ प्रकारचे नवे व्यवसाय करण्यास सोसायट्यांना मान्यता दिली गेली असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. देशाच्या सहकाराला पुढील पाच वर्षांत १७ लाख नवे मनुष्यबळ लागेल. त्यासाठी केंद्रीय सहकार विद्यापीठाच्या माध्यमातून प्रशिक्षणाची सुविधा उपारण्यात येईल, असेही ते म्हणाले.

माध्यमांमध्ये आणली नवी परिभाषा : चव्हाण
‘अॅग्रीवन’चे संपादक संचालक चव्हाण यांनी माध्यम क्षेत्रात दोन दशकांची यशस्वी वाटचाल केल्ल्या ‘अॅग्रीवन’ने शेतकरी हिताची वेगळी परिभाषा तयार केल्याचे स्पष्ट केले. ‘शेती’ ही शोषणावर आधारित

व्यवस्था आहे. शेतात राबणाऱ्या उत्पादकाला मूल्य मिळण्यापेक्षा राजकीय धोरणे नेहमीच प्राहकाच्या स्वस्ताईचा दृष्टिकोन ठेवतात. ‘अॅग्रीवन’ने मात्र हा दृष्टिकोन बदलविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यासाठी सातत्याने नवतंत्र, यशोगाथा मांडल्या. शेतकरी ‘अॅग्रीवन’ला देव मानतात. ‘अॅग्रीवन’ला हे देवत्व राज्यातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांनीच दिले असून यापुढेही फक्त शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवत ‘अॅग्रीवन’ काम करेल,” अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.

शेतीमातीसह बाजारवार चर्चासत्र...
‘शेती’ मातीचं शाश्वत संवर्धन’ या विषयावर झालेल्या या चर्चासत्रात कॅन बायोसिसच्या

व्यवस्थापकीय संचालिका संदीपा कानितकर, नैसर्गिक शेतीचे अभ्यासक सुभाष शर्मा, ‘शूज्य मशागत शेती’ तंत्राचे प्रणेते प्रताप चिपळूणकर, देगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील दीपक जोशी हे सहभागी झाले होते. तर, ‘बाजाराच्या दाही दिशा’ या विषयावरील चर्चासत्रात प्रयोगशील युवा शेतकरी राहुल रसाळ (निघोज, जि. अहिल्यानगर), प्रयोगशील केळी बागायतदार व नियतदार किरण डोके (कंदर, जि. सोलापूर), ‘हेल्दी फूड बॅक’च्या संस्थापिका व मुख्य समन्यवर डॉ. प्रतिभा कोलते (पुणे) आणि प्रयोगशील शेतकरी तथा डेक्कन व्हॅली फार्म प्रोड्यूसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अजय वेल्हेकर (काळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) हे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ यामध्ये सहभागी झाले होते. दोन्ही चर्चासत्रांत शेतकऱ्यांसह अभ्यासक उपस्थित होते.

शेतीला व्यावसायिक स्वरूप हवे

‘शाश्वत शेती परिषदे’चा समारोप ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. भविष्यामध्ये राज्यातील शेतीला सोन्याची दिवस येतील, त्यासाठी शेतीची व्याख्या बदलणे गरजेचे आहे. शेतीला व्यावसायिक स्वरूप दिल्यास शेत्यासून दुरावत जाणारी तरुण पिढी निश्चितपणे शेतीकडे वळेल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला. शेतीला माणसे हवी असतील, तर शेतीला उद्योगाचे स्वरूप देऊन शेतीचा प्रसार करणे गरजेचे आहे. शेतीला कॉर्पोरेट लूक दिल्यास शेतीला सहजपणे मान्यकवाड यांनी विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जाहीर नोटीस

तुकडी जिल्हा ठाणे, पोस्ट तुकडी तालुका भिवंडी, मौजे आमणे येथील आमणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व्हे नं ७७/३ एक्कण क्षेत्र १०००० चौरस मीटर्स या एक्कण मिळकतीपैकी २२०० चौरस मीटर्स जमीनीची मिळकत महसुल अधिकार अगिलेखात श्री सुनील पांडुरंग भागत व सौ लता सुनील भागत यांच्या नावे दाखल असुन ते सदर मिळकतीचा मालक व कब्जेदार म्हणुन उपभोग व उत्पन्न घेत आहेत.


सदर मालक कागदातील तरतुदीचे पालन करून सदरहू मिळकत भुईमांडे (लिज) तत्वावर माझे अशिलांस स्वतंत्रबाजेमुक्त व बाजेविहीत देण्यासाठी बोलणी, चर्चा करीत आलेह व अशा बोलणी व चर्चेस अनुसरून परत मालक मिळकतीत हक्क हितसंबंध असलेल्या सर्व व्यक्तींना सामिल करून माझे अशिलांबरोबर भुईमांडे (लिज) दस्त, कुलमुखारपत्र व तत्सम अनुषंगीक लेखटेके, इत्यादी दस्तऐवज लिहून व नोंदवुन देण्याचे ठरवित आहोत त्यामुळे माझे अशिलांनी सदरहू मिळकतीचे स्वामित्व तपासण्यासाठी तसेच सदरहू मिळकत सर्व बाजेविजेमुक्त व बाजेविहीत असल्यासंबंधीची खातरजमा करण्यासाठी सदरची जाहीर नोटीस देण्याची विनंती केली आहे व त्या अनुषंगाने सदरहू मिळकती संबंधी खुलासेवार जाहीर नोटीस देत आहे.

तरी सदरहू मिळकतीवर या तिच्या भागावर गहाण दान, बक्षिस, फरोकतखत, तारण, कुळवहिवाट, भाडेकरूपणाचे हक्क, शिवस्त, वारसा, देखभाल, लीज, वहिवाट, पोटाणी, साठेकरार, बयणा वा तत्सम हक्क हितसंबंध असलेल्या व्यक्तींनी व संबंधितांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांचे आत आपल्या हक्क, हितसंबंधाचे लेखी पुरावे व कागदपत्रासह स्वरूप विशद करून खालील सही करणार यांच्या पत्त्यावर लेखी कळवावे. वरील मुदतीत कुणाकडून काही लेखी हरकत, तक्रार व दावा न आल्यास मिळकत निवैत व बाजेविहित आहे असे समजून आमचे अशिल व्यवहार पूर्ण करतील व मागून आलेल्या तक्रारी, दावा व हरकती वा रद्दबातल आहेत असे समजण्यात येतील.

पत्ता : १०५, पहिला मजला विकास हाईवूस्, संतोषीमाता रोड, कल्याण (१), जि.ठाणे,
टेलिफोन नं.(ऑफीस) २३२७४४७, २३२२५२६
दिनांक : २१.०४.२०२५

सही/-

शैलेन्द्र व. जल्लावार
(वकील)



माहुआ (पुजारात) : मोरारी बापू यांच्या हस्ते हनुमान चालिसाचे लोकार्पण झाले.

संगीतमय हनुमान चालिसाचे लोकार्पण

‘मीवा युनिव्हर्सल स्टुडिओज’ची निर्मिती; १० गायकांचा आवाज

पुणे, ता. २० : हनुमान जयंतीचे औचित्य साधत ‘मीवा युनिव्हर्सल स्टुडिओज’च्या संगीतमय ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपातील हनुमान चालिसाचा लोकार्पण सोहळा गुजरातमधील माहुआ येथे आध्यात्मिक गुरू मोरारी बापू यांच्या हस्ते नुकताच पार पडला. संगीतकार वासुदेव म्हणाले, “गोस्वामी तुलसीदास रचित ही चालिसा भक्तिरसाचे अर्थबल्लेली असून, कोरोना काळात प्रत्येक घराघरात ही चालिसा ऐकू येत होती. त्यातूनच ही चालिसा चालबद्ध करण्याची प्रेरणा मिळाली. दहा

गायकांकडून प्रत्येकी चार दोह गाऊन घेऊन, प्रत्येकाने आपल्या गायनशैलीनुसार त्याच एक वेगळा भाव उतरवला आहे..”

या हनुमान चालिसेच्या निर्मितीत आरती अंकेलीकर, पं. संजीव अभ्यंकर, पं. सचुंदन पणशीकर, पं. शौनक अभिषेकी, मंजूषा पाटील, पं. आनंद भाटे, पं. राहुल देशपांडे, आर्या अंबेकर, जयदीप वैद्य आणि या प्रकल्पाचे संगीतकार मिलिंद वासुदेव यांना आपला आवाज दिला आहे. संगीत संयोजन युगंवर देशमुख यांनी, भिडिसंग आणि मास्टर्सिंग तुषार पंडित यांनी केले आहे. तर व्हिडिओचे

दिग्दर्शन धवल पाटक यांनी केले असून, यामध्ये ‘सॅंड आर्टिस्ट’ शुभदा सहखळेकर यांनी ‘सॅंड आर्ट’ केले आहे. या निर्मितीसाठी कोटीभास्कर बिल्डर्सचे दिलीप कोटीभास्कर यांचे सहकार्य लाभले आहे. ही चालिसा सध्या सर्व समाज माध्यमे आणि मिलिंद वासुदेव यांच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहे.

हनुमान चालिसेसाठी व्ह्यूआर कोड स्कॅन करा.



‘साहित्यभूषण’ आता दहा लाखांचा

रत्नागिरी, ता. २० : विश्व मराठी साहित्य संमेलनात साहित्यभूषण पुस्तकाची रक्कम यंदपासून दहा लाख रुपये करण्यात येईल. तसेच मराठुंड येथील कवी केशवसुत स्मारकाच्या नूतनीकरणसाठी एक कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मराठी भाषा उद्योगमंत्रां उद्य संघात यांनी केली.

महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्यातर्फे मराठुंडच्या कवी केशवसुत स्मारकात पुस्तकाचे गाव लोकार्पण सोहळा आणि कोकण साहित्य समान दालनाचे उद्घाटन केल्यानंतर सनात म्हणाले, मराठी भाषा विभाग हे खाते मी स्वतःहून घेतले. त्यानंतर माझ्या हातून मीश पाशावकरांच्या गावी कवितेचे दानून, कुसुमाग्रजांच्या शिरावाडे गाव पुस्तकाचे गाव सुरू केले. यापुढे बालसाहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन होईल. या प्रत्येक साहित्य संमेलनासाठी पाच पाच कोटींचे तत्तूद केलेली आहे. मराठी भाषेत

ताकद आहे. मराठी भाषा ताकदवान करण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे. अध्यक्षांथानी ज्येष्ठ साहित्यिक मधू मोशरा कर्णिक यांच्यासह ज्येष्ठ नाट्यकार गंगाराम गवाणकर, कवी अरुण म्होजे, मर्मिता कीर, प्रा. प्रदीप ढवळ आदी उपस्थित होते.

मराठी अभिजातक!

संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, संत पंकजाद महाराजांनी अभंग लिहिले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषाचा उपयोग केला, त्यावेळी मराठी भाषा अभिजात झालेली होती, असे सांगत म्हणाले.

बृहन्मुंबई महानगरपालिका
(हायड्रॉलिक इंजिनियर विभाग) (ओ.सी. विभाग)
Dy. HE (M&E)/M III-A/207/P.P. १५ एप्रिल २०२५

ई-निविदा सूचना

आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका हे खालील कामासाठी तीन पाकिटे प्रणालीमध्ये आयटम २८ तत्त्वार ऑनलाईनमध्ये व्यवहार करणाऱ्या संस्थांकडून ऑनलाईन निविदा मागविता आहेत.

विभाग:	हायड्रॉलिक इंजिनियर
सेक्सन:	हे.हायड्रॉलिक इंजिनियर (M&E) M-3 A पिसे-पांजरापूर
महानिविदा बोली नं:	2025_MCGM/170697
कामाचे नाव:	MIIIA विभाग, पांजरापूरच्या फिल्टर्ड वॉटरच्या विस्तारित प्रोजेक्ट मोजमापासाठी फ्लोमीटरच्या पुरवठा, उभारणी, टेस्टिंग आणि कमिशनिंग.
संकेतस्थळ:	https://mahatenders.gov.in

निविदा कामादपत्रे बीएमपी संकेतस्थळ आणि <https://mahatenders.gov.in> येथून डाउनलोड करता येतील.

PRO/131/ADV/2025-26

सही/-
(ए.एस. मोईन)
डै.हायड्रॉलिक इंजिनियर (M&E) M-3 A पिसे-पांजरापूर

घोडासारी साप येता, उकिरदारा जाऊन येता.

॥ अविश्रमो लोकतंत्राधिकारा ॥

खोपोली नगरपरिषद
खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड, पीनकोड नं. ४१० २०३.
फोन नं. (२०१९२) २६२२२२, २६३३५६, २६४२११

जा.क्र.एएमसी/बांधकाम/२५१ दिनांक -१७/०४/२०२५

बांधकाम विभाग
ई- निविदा सूचना क्र. २७ सन- २०२४-२०२५

खोपोली नगरपरिषदेच्या बांधकाम विभागकडील ई-निविदा सूचना क्र. २७ मधील कामासाठी नोंदणीकृत शासन मान्यताप्राप्त अधिकृत कंपनीकडून / संस्थेकडून द्विलीफाफा पध्दतीने ई- निविदा मागविण्यात येत आहेत. सविस्तर ई-निविदा सूचना www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक:२१/०४/२०२५ पासून उपलब्ध होईल. सदर कामाच्या निविदा प्रक्रियेत कोणताही बदल/सुधारणा असल्यास वरील संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.

सही/-
मुख्याधिकारी
खोपोली नगरपरिषद

ठाणे महानगरपालिका, ठाणे

विद्युत विभाग
निविदा सूचना

निविदा सूचना क्रमांक:- टा.म.पा./विद्युत/नि.सु./०६/२०२५-२०२६

मौजे आतकोली येथील ठाणे महानगरपालिकेच्या जागेवरील ६०० TPD क्षमतेचा (MRP) घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी HT कनेक्शन घेणे, “नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करणे(महानगरपालिका)” या योजने अंतर्गत मुंड्रा प्रभाग समिती क्षेत्रामधील परिसरामध्ये हायमार्क बसविणे, “नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करणे(महानगरपालिका)” या योजने अंतर्गत कळवा प्रभाग समिती क्षेत्रामधील परिसरामध्ये हायमार्क बसविणे व ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील श्रीयुक्त कृष्णा पाटील उद्यान व स्व. इंदिरा बाबुराव सरनाईक उद्यानमधील कारंजाचे नूतनीकरण करणे या चार कामासाठी निविदा ई टेंडरिंग पध्दतीने दि. २१/०४/२०२५ ते दि. २१/०४/२०२५ या कालावधीत मागविण्यात येत आहेत. निविदा ई टेंडरिंग पध्दतीने <https://mahatenders.gov.in> वर दि. २१/०४/२०२५ रोजी दुपारी ३.०० पर्यंत स्विकारण्यात येतील व दि. २१/०४/२०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता उपडण्यात येईल. निविदा सूचना व प्रपत्र <https://mahatenders.gov.in> येथे उपलब्ध आहे.

डामपा/पिआरओ/विद्युत-मु/१७/२०२५-२६ सही/-
दि:२७.०४.२०२५ उपनगर अभियंता (विद्युत)
ठाणे महानगरपालिका,ठाणे

Pls visit our official web-site
www.thanecity.gov.in

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम
(बृहन्मुंबई महानगरपालिका)
बेस्ट भवन, बेस्ट रोड, कुलाबा, मुंबई - ४०० ००१.

जाहिर सूचना

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार, विद्युत ग्राहक हक्क विवरणपत्रांच्या मराठी तसेच इंग्रजी प्रती खाली नमूद केलेल्या आमच्या ग्राहक सेवा प्रभागान्त प्रत्येकी रु ४/- दराने उपलब्ध आहेत.

प्रभाग	पत्ता (दक्षिण विभाग)	प्रभाग	पत्ता (उत्तर विभाग)
अ	सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक, अंतर्गत गाहाणी निवारण कक्ष, जन माहिती अधिकारी व अभिलेख अधिकारी ग्राहक सेवा 'अ' विभाग, बेस्ट उपक्रम, १ला मजला, इलेक्ट्रिक हाऊस, कुलाबा, मुंबई- ४०० ००१. दुरध्वनी क्रमांक - २२४९१४२६, २२७९१४०६	इ	सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक, अंतर्गत गाहाणी निवारण कक्ष, जन माहिती अधिकारी व अभिलेख अधिकारी ग्राहक सेवा 'अ' विभाग, बेस्ट उपक्रम, दुसरा मजला, प्रिंटिंग प्रेस इमारत, मुंबई सेंट्रल आगार, मोरलंड रोड, मुंबई- ४०० ००८. दुरध्वनी क्रमांक - २२६१०१६४१
ब	सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक, अंतर्गत गाहाणी निवारण कक्ष, जन माहिती अधिकारी व अभिलेख अधिकारी ग्राहक सेवा 'ब' विभाग, बेस्ट उपक्रम, तळ जाजला, बेस्ट पारम, कुलाबा, मुंबई- ४०० ००१. दुरध्वनी क्रमांक - २२४९१४२६	एफ/दक्षिण	सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक, अंतर्गत गाहाणी निवारण कक्ष, जन माहिती अधिकारी व अभिलेख अधिकारी ग्राहक सेवा 'एफ/दक्षिण' विभाग, बेस्ट उपक्रम, ३रा मजला, नवीन विस्तारित इमारत, वडाळा डेपो, ३रा मजला, नवीन विस्तारित इमारत, वडाळा डेपो, कुलाबा, मुंबई- ४०० ०३१. दुरध्वनी क्रमांक - ०२२-२४९१०४७७ व ७२०८१११६८
क	सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक, अंतर्गत गाहाणी निवारण कक्ष, जन माहिती अधिकारी व अभिलेख अधिकारी ग्राहक सेवा 'क' विभाग, बेस्ट उपक्रम, पाठकवाडी, मुंबई- ४०० ००२. दुरध्वनी क्रमांक - ८०१७४८४८२	एफ/ उत्तर	सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक, अंतर्गत गाहाणी निवारण कक्ष, जन माहिती अधिकारी व अभिलेख अधिकारी ग्राहक सेवा 'एफ/ उत्तर' विभाग, बेस्ट उपक्रम, ६वा मजला, नवीन विस्तारित इमारत, वडाळा डेपो, वडाळा, मुंबई- ४०० ०३१. दुरध्वनी क्रमांक - २४९१०४६६, ८६४७१०६८६१
ड	सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक, अंतर्गत गाहाणी निवारण कक्ष, जन माहिती अधिकारी व अभिलेख अधिकारी ग्राहक सेवा 'ड' विभाग, बेस्ट उपक्रम, २रा मजला, तांडेवस बस स्थानक, आर.एस. निमकर मार्ग, तांडेवस, मुंबई- ४०० ००८. दुरध्वनी क्रमांक - ७२०८८३६९२४	जी/दक्षिण	सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक, अंतर्गत गाहाणी निवारण कक्ष, जन माहिती अधिकारी व अभिलेख अधिकारी ग्राहक सेवा 'जी/ दक्षिण' विभाग, बेस्ट उपक्रम, चौथा मजला, पारिवहन अभियांत्रिकी इमारत, टिळक रोड, दादर, मुंबई- ४०००१४. दुरध्वनी क्रमांक २४९१०४७३ जि. ५४३
उच्च मुख्य	सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक, अंतर्गत गाहाणी निवारण कक्ष, उच्च मुख्य ग्राहक विभाग, बेस्ट उपक्रम, ४ वा मजला, तांडेवस बस स्थानक, आर.एस. निमकर मार्ग, तांडेवस, मुंबई- ४०० ००८. दुरध्वनी क्रमांक - ७२०७४५६०१५	जी/ उत्तर	सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक, अंतर्गत गाहाणी निवारण कक्ष, जन माहिती अधिकारी व अभिलेख अधिकारी ग्राहक सेवा 'जी/ उत्तर' विभाग, बेस्ट उपक्रम, ३ रा मजला, पारिवहन अभियांत्रिकी इमारत, टिळक रोड, दादर, मुंबई- ४०० ०१४. दुरध्वनी क्रमांक - ८०१७४८५५६५
सिमा वडाळा	सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक, अंतर्गत गाहाणी निवारण कक्ष, जन माहिती अधिकारी व अभिलेख अधिकारी ग्राहक सेवा 'सिमा' विभाग, बेस्ट उपक्रम, ५वा मजला, नवीन विस्तारित इमारत, वडाळा डेपो, वडाळा आगार, मुंबई- ४०००३१. दुरध्वनी क्रमांक १००४२०२३६१		

सदर जाहीर सूचना आमच्या पुढील संकेत स्थळावर उपलब्ध आहे www.bestundertaking.com — **विद्युत पुरवठा — नियमनामक बाबी / प्रकरने — विद्युत ग्राहक हक्क विवरण** पत्र. तसेच त्याच वेब पेजवर विनियामक बाबी/प्रकरणे अंतर्गत विद्युत ग्राहक हक्क विवरण पत्र उपलब्ध आहे. (Link www.bestundertaking.com/en/pdf/ Consumers Rights Statement Marathi.pdf) AND (www.facebook.com/aamchiBEST/)

महाव्यवस्थापक बेस्ट उपक्रम

ज.सं.अ/उपमध्य (विपु) ७/२०२५

सही /-
मनीषा शेठी
कंपनी सचिव